

LOSS OF SHARE CERTIFICATES

Table with 7 columns: No., Name, Share Certificate No., Distinctive No., Nos. of Shares of Rs.-to-Each, Date of issue. Includes entries for Bidi Chand Agwal, M/s. Manisha International, M/s. Pioneer Trading Company, and Bidi Chand Agwal.

Anybody having any objection to the issuance of the duplicate Share Certificates to the above parties may write to the society within a fortnight. If any objection is not received within the fortnight from the publication of this notice, the society will issue a duplicate Share Certificate to the said member accordingly.

Sd/- MR. PRADIP J. MEHTA
Hrs. Secretary

For: **Steel Chamber Kalambari Builders & Office Premises Co-Op. Society Ltd.**
Registration No. Bena/CR (1728-1967-50) of 1988 Dated 13.08.1988.
Steel Chamber Towers, Plot No. 514,
Steel Market Complex, Kalambari - 410218.

PENINSULA LAND LIMITED
Regd. Office: Peninsula Spanta, Mathuradas Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai - 400005.
CIN: L17200MH1971PL000005

Telephone No: 022-66229300 Website: www.peninsula.co.in
email- investor@peninsula.co.in

NOTICE

Notice is hereby given to the members of the Company that pursuant to the provisions of Section 21(2)(b) of the Companies Act, 2013 read with the rules therein, as may be applicable, the Company intends to make an Application to the Central Government for its approval under applicable provisions of the Companies Act, 2013 in respect of the payment of remuneration to Mr Mahesh S Gupta as Group Managing Director of the Company for the period from 01/04/2014 till 25/10/2015.

Any person whose interest is likely to be affected by the above proposal, may intimate the nature of interest and grounds of objection to the proposed Application, if any. Objections, if any, should be supported by an Affidavit and should be sent in Original to the Secretary, Ministry of Corporate Affairs, 5F, Floor, A Wing, Shastri Bhawan, Dr. Rajendra Prasad Road, New Delhi-110001, with a copy to the Company at its Registered Office as above.

For Peninsula Land Limited
Mumbai
29th December, 2014
Rajashkhar Reddy
Company Secretary

**IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY SCHEME PETITION NO. 803 OF 2014
CONNECTED WITH
COMPANY SUMMONS FOR DIRECTION NO. 811 OF 2014**

In the matter of the Companies Act, 1956 (1 of 1956);
AND
In the matter of Sections 391 to 394 of the Companies Act, 1956;

In the matter of Scheme of Amalgamation of IDFC Financial Dealership Company Limited (Transferor Company I) AND IDFC Project Equity Company Limited (Transferee Company II) AND IDFC Housing Finance Company Limited (Transferee Company III) WITH IDFC Alternatives Limited (Transferee Company IV) AND Their Respective Shareholders

.....Petitioner Company
A Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its Registered office at Naman Chambers, C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051

.....Petitioner Company
A Petition under Section 394 of the Companies Act, 1956 for Sanctioning the Scheme of Amalgamation of IDFC Financial Dealership Company Limited, IDFC Project Equity Company Limited, and IDFC Housing Finance Company Limited with IDFC Alternatives Limited, and their Respective Shareholders presented by the Petitioner Company above named on 19th November, 2014 was admitted by this Honourable Court on 5th day of December, 2014 and the said Petition is fixed for hearing before the Hon'ble Judge for taking Company matters on Friday, the 16th Day of January, 2015 at 11.00 clock in the forenoon or soon thereafter.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate not later than 4 days before the date of hearing of Petition, where he seeks to oppose the Petition, the grounds of opposing or a copy of the affidavit should be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of prescribed charges for the same.

Sd/-
HEMANT SETHI & Co.
Petitioner's Advocate
1602 Nav Parmanu, Behind Amar Cinema,
Chembur, Mumbai 400071

Place: Mumbai
Date: 26 December, 2014

Public Notice in Form X of MCA [Rule 11(9)(b)]
Before the Competent Authority
District Deputy Registrar Co-Operative Societies, Mumbai City (3)
Mhada Building, Ground Floor, 69, Bandra (W), Mumbai - 400 051.
Application us of Mr. Mahashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale Management and Transfer) Act, 1983
Application No. 204 of 2014

The Chairman/ Secretary
Nirman Co-Op. Hsg. Society Ltd.,
93, Amrit Nagar, Off. Sr. M. V. Road, Andheri (East), Mumbai 400 093.Applicant

Notice

- 1. Javed Akhtar Sattar Naik
93 Amrit Nagar, Chakala Naka,
Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093
- 2. M. S. L. Constructions
40-41, Vishal Shopping Centre, Sr. M. V. Road,
Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 069
- 3. Shri Brahmadene Ramgovind Singh
501, At Wing, Grand Cross Road,
Near Chakala Gundwara, Andheri (East), Mumbai 400 093
- 4. Shri Manish Rajaram Ghatge
Bavdhar Chawl, 93, Amrit Nagar, Chakala Naka,
Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093

.....Opponents

PUBLIC NOTICE

1) Take the notice that the above application was filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Promoter/Opponents above mentioned.
2) The applicant has prayed for grant of conveyance of all that pieces and parcels of Non-agricultural land measuring area about 1240.86 Sq. Mts. (out of total area measuring 2489.41 sq. mtrs.), bearing CT Nos. 283, 281/2 to 283/40 and bearing Survey No. 87(part) of Village Gundavali, Taluka Andheri and in the Registration District of Mumbai Suburban along with structures standing thereon in favour of the Applicant/ Opponents.
3) The hearing in the above case has been fixed on 19.01.2015 at 3.00 p.m.
4) The Promoter/ Opponents and their legal heirs if any, or any person's authority wishing to submit any objections, should appear in person or through the authorized representative on 19.01.2015 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/ she/ they/ they would produce in support of his/ her/ objection/ claim/ demand against the above case and the Applicant/s is/ are advised to be present at that time to collect the written notice, if any filed by the interested parties.
5) If any person's interest in or over the property or written notice as required by this notice, the question at issue/ application will be decided in their absence and such persons will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/ declaration/ order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/ certificate/ judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order,
Sd/-
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority
Us. SA of the M.O.F.A., 1963

FOR ESSEL PROPAC LIMITED
Place: Mumbai
Date: December 29, 2014

COMPANY SECRETARY & HEAD-LEGAL

NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate(s) No(s) 55327 & 121547 for 150 + 75 = 225 Ordinary Shares bearing Distinctive Nos. from 89304281 to 89304430 150 Shares & 2548084106 to 2548084175 75 Shares of ITC Limited standing in the name(s) of Mrudula Ghanashay Salvi & Pinaki Ghanashay Salvi have been reported lost/stolen and that an application for issue of duplicate Certificate(s) in respect thereof has been made to the Company's Investor Service Centre, i.e. Limited 37, J. L. Nehru Road, Kolkata - 700 071 to whom objection, if any, against issuance of such Duplicate Share Certificate(s) should be made within 15 days from the date of publication of this notice.
The public are cautioned against dealing in any manner with these shares.

PUBLIC NOTICE

MR. THAKURDAS JASHANMAL ADANI, a Member of THE JAI MURLI GOVIND Co-operative Housing Society Ltd., having address at Plot No. 755, TP-III, 5th Road, Khar (West), Mumbai 400052 and holding 5 fully paid shares of Rs. 50/- each bearing Distinctive No. 51 to 55 (both inclusive) under Share Certificate No. 11 is issued by the Registrar under No. 11 on the 2nd floor in the building of the society, died on 18/10/2014 without making any nomination.
The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the Secretary of the society between 11.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of the period.
For and on behalf of the
Place: Mumbai THE JAI MURLI GOVIND Co-op. Housing Society Ltd.
Date: 30/12/2014 Hon. Secretary

**IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY SCHEME PETITION NO. 804 OF 2014
CONNECTED WITH
COMPANY SUMMONS FOR DIRECTION NO. 812 OF 2014**

In the matter of the Companies Act, 1956 (1 of 1956);
AND
In the matter of Sections 391 to 394 of the Companies Act, 1956;

In the matter of Scheme of Amalgamation of IDFC Financial Dealership Company Limited (Transferor Company I) AND IDFC Project Equity Company Limited (Transferee Company II) AND IDFC Housing Finance Company Limited (Transferee Company III) WITH IDFC Alternatives Limited (Transferee Company IV) AND Their Respective Shareholders

.....Petitioner Company
A Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its Registered office at Naman Chambers, C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051

.....Petitioner Company
A Petition under Section 394 of the Companies Act, 1956 for Sanctioning the Scheme of Amalgamation of IDFC Financial Dealership Company Limited, IDFC Project Equity Company Limited, and IDFC Housing Finance Company Limited with IDFC Alternatives Limited, and their Respective Shareholders presented by the Petitioner Company above named on 19th November, 2014 was admitted by this Honourable Court on 5th day of December, 2014 and the said Petition is fixed for hearing before the Hon'ble Judge for taking Company matters on Friday, the 16th Day of January, 2015 at 11.00 clock in the forenoon or soon thereafter.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate not later than 4 days before the date of hearing of Petition, where he seeks to oppose the Petition, the grounds of opposing or a copy of the affidavit should be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of prescribed charges for the same.

Sd/-
HEMANT SETHI & Co.
Petitioner's Advocate
1602 Nav Parmanu, Behind Amar Cinema,
Chembur, Mumbai 400071

Place: Mumbai
Date: 26 December, 2014

FOR ESSEL PROPAC LIMITED
Place: Mumbai
Date: December 29, 2014

COMPANY SECRETARY & HEAD-LEGAL

HDFC BANK LIMITED

Regd Office: HDFC Bank Limited, Senapati Bapat Marg, Lower Panel (West), Mumbai 400 013
(Corporate Identity Number - L65200MH1994PL008018)
(e-mail: order@shareholders@hdfcbank.com)
(Tel No - 412 248884 Extn- 3463) Fax No - 412 24865235

Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as lost / misplaced / irrevocable and the registered holders have applied to the Bank for the issue of duplicate share certificates.

Table with 5 columns: Sr. No., L/F, Name of the shareholder(s), Dist. No., Cert. No. Includes entries for Prashod Chhabra, Pratik P. Sunila, Radhakrishnan Aggarwal, and Shashi Rata.

Any person(s) who has/have in respect of such share certificate(s) should lodge such claim in writing to the Registrars and Transfer Agents of the Bank viz. Datacoms Financial Services Limited, having address at Plot No. 8, 5, Part B Cross Lane, MIDC Area, 14th Floor, Chhatrapati Shivaji Maharaj Road, Mumbai - 400 002 (hereinafter referred to as 'the Registrars') (no claim) will be entertained and the Registrars will proceed to issue duplicate share certificate(s) and/ or transfer the shares in favour of the applicants. Accordingly the original certificate(s) shall stand cancelled. After the issuance of duplicate share certificate(s), any person dealing with the original share certificate(s) shall be doing so at his/her own risk and the Bank will not be responsible for it in any way.
Sd/-
SAMIY DONGRE
Date: 30.12.2014 Executive Vice President (Legal) & Company Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the applicant is intending to purchase from Shri Kishore (Uttamchand Anand) and Smt. Reshma Kishore Anand ('Transferees') their right to share in the flat No. 5 of the flat of building No. 5 ('Said Building'), Plot No. 427 (GTS No. E/313) ('Said Plot') situated at 15th Road, Khar West, Mumbai - 400052. Five fully paid Shares issued by Jagdamba Co-operative Housing Society Ltd. (Said Society) bearing distinctive Nos. 21 to 25 (both inclusive) comprised in share Certificate No. 5 dated 20th March 1987 and which are mortgaged together with the said building to the said title and interest in respect of aforesaid flat No. 5, measuring 60 Sq. Ft. carpet area ('Said Flat') on the first floor of said Building lying and being on the said Plot situated at 15th Road, Khar West, Mumbai - 400052.

The transferees have applied to the Registrars and Transfer Agents of the Bank viz. Datacoms Financial Services Limited, having address at Plot No. 8, 5, Part B Cross Lane, MIDC Area, 14th Floor, Chhatrapati Shivaji Maharaj Road, Mumbai - 400 002 (hereinafter referred to as 'the Registrars') (no claim) will be entertained and the Registrars will proceed to issue duplicate share certificate(s) and/ or transfer the shares in favour of the applicants. Accordingly the original certificate(s) shall stand cancelled. After the issuance of duplicate share certificate(s), any person dealing with the original share certificate(s) shall be doing so at his/her own risk and the Bank will not be responsible for it in any way.
Sd/-
SAMIY DONGRE
Date: 30.12.2014 Executive Vice President (Legal) & Company Secretary

By and under Agreement for Sale dated March 25, 1991 said Parmanan Nani and Gauri Nani said the said Shares and the said Flat to the Transferees herein and the Transferees herein were admitted as members of the said Society. The said Society then transferred the said Shares and the said flat in the names of the transferees herein in its records.

Since then the Transferees as members of the said society are holding the said Shares and are entitled to the said Shares and are in complete, sole and uninterrupted possession of the said Flat with no right claimed or demand made by any predecessors or any third party whatsoever.

The Transferees have informed that they do not have original or copy of the Agreement for Sale and the said Shares and the said Flat in their possession and the Application and other papers and proceedings made by Murali Govind Society with the D. Registrar nor originals thereof with the said society nor the copy of the Share Certificate issued to said Kunal Dalatram Karamchandani and/ or MOC issued by Murali Govind Society. The said Society then transferred the said Shares and the said flat in the names of the transferees herein in its records.

Any person's having any claim, interest, right or share in the said Shares and/ or the said flat or any part thereof by way of agreement, arrangement, sale, mortgage, lease, gift, trust, possession, lien, sublease, license, tenancy, lien, easement, assignment, encumbrance, occupancy rights, right of maintenance, residence, family arrangement, settlement or claim under Will, Probate, Letters of Administration or by way of possession or otherwise as heir or said deceased Kunal Dalatram Karamchandani and/ or MOC should send to the undersigned at the office address mentioned here below with documentary proof with all necessary documents evidencing such claim in an envelope super scribed 'Jagadamba Co-operative Society' within 14 days of publication of this Notice failing which the said Shares and the said flat and the said Shares and the said flat shall be deemed to be abandoned, and the transaction of transfer will be completed by my client without any reference to any claim or demand.

Anil Kumar K. Asher,
14, K. DUBASH MARG, FORT, Mumbai-400 023

Place: Mumbai
Date: 30-12-2014

FOR ESSEL PROPAC LIMITED
Place: Mumbai
Date: December 29, 2014

COMPANY SECRETARY & HEAD-LEGAL

GENERAL PUBLIC NOTICE

TO ALL CONCERNED ABOUT THE POW-HOUSE NO. 2, PLOT NO. 27, SECTOR - 28, 27, PARKS HILL, CBD-BELAPUR, NAVI MUMBAI, AREA ADMEASURING 487.13 SQ.MTRS. (Referred as said Premises)

The referred premises is the premises possessed by my client Mr. Mohamed Wasim Khan residing at 4, Chandrakant Apartment, Shegas Colony, Sector-28/27, Parks Hill, CBD-Belapur, Navi Mumbai. That the said premises is obtained by my client from M/s. Balasahab Ganesh Construction Through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for Sale dated 27.10.2012 and for the same, my client has sent notice to the said builder M/s. Balasahab Ganesh Construction through its client M/s. Balasahab Dharmaj Shinde, A-202, Kailash CHS. Ltd., Plot No. 2, Sector-22, Koparnerhi, Navi Mumbai by Agreement for Sale dated 27.10.2012.
That my client is in process of filing a suit in the appropriate Civil Court seeking relief of specific performance of the Agreement for

